

15

e.c

## मिरा भाईदर महानगरपालिका

मुख्य कार्यालय, भाईदर (प.),

छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, ता. जि. ठाणे - ४०११०१



जा. क्र. मि.भा./मनपा/नर/-३९४४/-२०१४-१५

दिनांक :- १०.३.२०१४

प्रति,

अधिकार पत्रधारक - श्री. नविन डी. पाटील

द्वारा - वास्तुविशारद - मे. डी.एन. पटेल अँड असो.

विषय :- मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रातील मौजे - नवघर

सर्वे क्र./ हिस्सा क्र. नवीन २८/१ जुना २२७/१

या जागेत नियोजित बांधकामास बांधकाम प्रारंभपत्र

मिळणेबाबत.

संदर्भ :- १) आपला दि.०३/११/२०१४ चा अर्ज.

२) मे.सक्षम प्राधिकारी नागरी संकुलन ठाणे यांचेकडील आदेश क्र.

य.एल.सी./टी.ए/एटीपी/डब्ल्यू.एस.एच.एस.-२०/एस.आर-१४८२,  
दि.२४/०९/२००४ ची मंजूरी.

३) अनिश्चित विभागाकडील पत्र क्र. मनपा/अन्नि/३३८/२०१३-१४,  
दि.१४/०५/२०१३ अन्वये ताप्त्यरता नाहकत दाखला.

४) दी.इस्टेट इन्हेस्टमेंट कंपनी प्रा.लि. यांचेकडील पत्र क्र. ईआय/एनओसी  
/६३१/डीआरसी/२०११, दि.२८/०९/२०११.

५) शासन राजपत्र दि.२२/०८/२०१४

६) या कार्यालयाचे पत्र क्र. मनपा/नर/२०६६/२०१४-१५, दि.११/११/२०१४ अन्वये  
भंडळ अधिकारी, भाईदर यांना पत्र.

७) भंडळ अधिकारी, भाईदर यांचेकडील जा.क्र.जा.नी.क्र. १६०/२०१४,  
दि.११/११/२०१४ अन्वये सदरच्या जमिनीच्या वर्ग (१) असल्याबाबतचे पत्र.

८) या कार्यालयाचे पत्र क्र. मिभा/मनपा/नर/१३६९/२०१३-१४, दि.२३/०७/२०१३  
अन्वये प्राथमिक परवानगी.

९) विकासकाचे दि.२७/१०/२०१४ रोजीचे नोटी केलेले शपथपत्र.

### - : बांधकाम प्रारंभपत्र :- (सूधारीत नकाशे मंजूरीसह)

(फक्त जोत्यापर्यंत)

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ४४, ४५ अन्वये व  
मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २५३ ले २६९ विकास कार्य  
करण्यासाठी / बांधकाम प्रारंभपत्र मिळण्यासाठी आपण विनंती केले नुसार मिरा भाईदर  
महानगरपालिका क्षेत्रातील मौजे - नवघर सि.स.नं./सर्वे क्र./हिस्सा क्र. नवीन २८/१ जुना  
२२७/१ या जागेतील रेखांकन, इमारतीचे बांधकाम नकाशांस खालील अटी व शर्तीचे  
अनुपालन आपणाकडून होण्याच्या अधीन राहून ही मंजूरी देण्यात येत आहे.

- १) सदर भुखंडाचा वापर फक्त बांधकाम नकाशात दर्शविलेल्या रहिवास + वाणिज्य  
वापरासाठीच करण्याचा आहे.
- २) सदरच्या बांधकाम परवानगीने आपणास आपल्या हक्कात नसलेल्या जागेवर  
कोणतेही बांधकाम करता येणार नाही.

- ३) मंजूर संकाशाप्रमाणे जागेवर प्रत्यक्ष मोजणी कसऱ्ह घेणेची आहे व त्यांची तालुका निरिक्षेक भूमि अभिलेख ठाणे यांनी प्रमाणीत केलेली नकाशाची प्रत या कांगालाईच्या अभिलेखार्थ दोन प्रतीमध्ये पाठविणेची आहे व त्यास मंजूरी घेणे आवश्यक आहे.
- ४) \*सदर भूखंडाची उपविभागणी महानगरपालिकेच्या पूर्वपरवानगीशिवाय करता येणार नाही. तसेच मंजुर रेखांकनातील इमारती विकसीत करण्यासाठी इतर/दुस-या विकासकास अधिकार दिल्यास / विकासासाठी प्रथिकृत केल्यास दुर्घट / दुस-या विकासकाने मंजुर बांधकाम नकाशे व चटई क्षेत्राचे व परवानगीत नमूद अटी व शर्तीचे उलंघन केल्यास/पालन न केल्यास या सर्व कृतीस मुळ विकासक व वास्तुविशारद जबाबदार राहील.
- ५) या जागेच्या आजुबाजुला जे पुर्वीचे नकाशे मंजुर झाले आहेत त्याचे रस्ते हे सदर नकाशातील रस्त्याशी प्रत्यक्ष मोजणीचे व सिमांकनाचे वेळी सुसंगत जुळणे आवश्यक आहे. तसेच या जागेवरील प्रस्तावीत होणा-या बांधकामास रस्ते संलग्नित ठेवणे व सार्वजनिक वापरासाठी खुले ठेवणेची जबाबदारी विकासक/वास्तुविशारद / धारक यांची राहील, रस्त्याबाबत व वापराबाबत आपली / धारकाची कोणतीही हरकत असणार नाही.
- ६) नागरी जमीन धारणा कायदा १९७६ चे तरतुदीना व महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम च्या तरतुदीस कोणत्याही प्रकारची बाधा येता कामा नये व या दोन्ही कायदयान्वये पारीत झालेल्या व यापुढे वेळोवेळी होणा-या सर्व आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विकासक व वास्तुविशारद इतर धारक यांची राहील.
- ७) रेखांकनात / बांधकाम नकाशात इमारतीचे समोर दर्शविण्यात / प्रस्तावीत अर्जात आलली सामासीक अंतराची जागा ही सार्वजनिक असून महानगरपालिकेच्या मालकीची राहील व या जागेचा वापर सार्वजनिक रस्त्यासाठी /रस्ता रेल्वीकृतणासाठी करण्यात येईल. याबाबत अर्जदार व विकासक व इतर धारकांचा कोणताही कायदेशीर हक्क असणार नाही.
- ८) मालकी हक्काबाबतचा वाद उत्पन्न झाल्यास त्यास अर्जदार, विकासक, वास्तुविशारद, धारक व संबंधीत व्यक्ती जबाबदार राहील. तसेच वरील जागेस पोच मार्ग उपलब्ध असल्याची व जागेच्या हड्डी जागेवर प्रत्यक्षपणे जुळविण्याची जबाबदारी अर्जदार, विकासक, वास्तुविशारद यांची राहील. यामध्ये तफावत निर्माण झाल्यास सुधारीत मंजुरी घेणे क्रमप्राप्त आहे.
- ९) मंजुर रेखांकनातील रस्ते, ड्रेनेज, गटारे व खुली जागा (आर.जी.) अर्जदाराने / विकासकाने महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे पुर्ण कसऱ्ह सुविधा सार्वजनिक वापरासाठी कायम स्वरूपी खुली ठेवणे बंधनकारक राहील.
- १०) मंजुर रेखांकनातील इमारतीचे नियमावलीनुसार जोत्याचे प्रमाणपत्र प्राप्त केल्याशिवाय उर्वरीत बांधकाम करण्यात येऊ नये.
- ११) इमारतीस उदवाहन, अग्निशामक तरतुद, पाण्याची जमिनीवरील व इमारतीवरील अशा दोन टाक्या, दोन इलेक्ट्रीक पंपसेटसह तरतुद केलेली असली पाहिजे.
- १२) महानगरपालिका आपणास बांधकामासाठी व पिण्यासाठी व इतर कारणासाठी पाणी पुरवठा करण्याची हमी घेत नाही. याबाबतची सर्व जबाबदारी विकासक/धारक यांची राहील. तसेच सांडपाण्याची सोय व मैलविसर्जनाची व्यवस्था करण्याची जबाबदारी विकासकाची/ धारकाची राहील.

ज्ञान पत्र / गट ३९८८/२०१८-१९/२०१९/२०१९

- १३) अर्जदाराने स.नं., हि.नं., मौजे, महानगरपालिका मंजूरी, बिल्डरचे नव्यवळ विरक्तिकरण करण्यात आल्यानंतरच इतर विकास कामास सुस्वात करणे बंधनकारक राहील. तसेच सर्व मंजूरीचे मुळ कागदपत्र तपासणीसाठी/निरीक्षणासाठी जागेवर सर्व कालावधीसाठी उपलब्ध करून ठेवणे ही वास्तुविशारद व विकासक यांची संयुक्त जबाबदारी आहे. खाली कागदपत्रे जागेवर प्राप्त न झाल्यास तातडीने काम बंद करण्यात येईल.
- १४) मंजुर रेखांकनातील इमारतीचे बांधकाम करण्यापुर्वी मातीची चाचणी (Soil Test) घेऊन व बांधकामाची जागा भूकंप प्रवण क्षेत्राचे अनुषंगाने सर्व तांत्रिक बाबी विचारात घेऊन (Specifically earthquake of highest intensity in seismic zone should be considered) आर.सी.सी. डिझाईन तयार करून संबंधीत सक्षम अधिका-यांची मंजूरी घेणे. तसेच इमारतीचे आयुष्यमान, वापर, बांधकाम चालू साहित्याचा दर्जा व गुणवत्ता व अन्य क्षमण व्यवस्था याबाबत नेशनल बिल्डिंग कोड प्रमाणे तरतुदी करून कार्यान्वयीत करणे तसेच बांधकाम चालू असतांना तांत्रिक व अंतांत्रिक कार्यवाही पुर्ण करून त्याची पालन करण्याची जबाबदारी अर्जदार, विकासक, स्ट्रक्चरल अभियंता, वास्तुविशारद, बांधकाम पर्यवेक्षक, धारक संयुक्तपणे राहील.
- १५) रेखांकनातील जागेत विद्यमान झाडे असल्यास तोडण्यासाठी महानगरपालिकेची व इतर विभागांची पुर्व मंजूरी प्राप्त करणे बंधनकारक आहे. तसेच खुल्या जागेत वृक्षारोपण करण्यात यावे.
- १६) मंजुर बांधकाम नकाशे व जागेवरील बांधकाम यामध्ये तफावत असल्यास नियमावलीनुसार त्वरीत सुधारीत बांधकाम नकाशांना मंजूरी घेणे बंधनकारक आहे अन्यथा हे बांधकाम मंजुर विकास नियंत्रण नियमावलीनुसार अनधिकृत ठरते त्यानुसार उक्त अनधिकृत बांधकाम तोडण्याची कार्यवाही करण्यात येईल.
- १७) क्रांतिकाम साहित्य रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी ठेवता येणार नाही. याबाबतचे इलेक्ट्रिक इमारतीचे बांधकामाबाबत व सार्वजनिक ठिकाणी ठेवता येणार नाही. याबाबतचे स्ट्रक्चरल अभियंता, बांधकाम पर्यवेक्षक व धारक यांची राहिल.
- १८) इमारतीचे बांधकामाबाबत व पुर्णत्वाबाबत नियमावलीतील बाब क्र. ४३ ते ४६ ची क्रांतिकामाबाबत व सार्वजनिक ठिकाणी ठेवता येणार नाही. याबाबतचे स्ट्रक्चरल अभियंता, बांधकाम पर्यवेक्षक व धारक यांची राहिल.
- १९) महानगरपालिकेने मंजुर केलेले बांधकाम नकाशे व बांधकाम प्रारंभ पत्र रद्द करण्याची कार्यवाही खालील बाबतीत करण्यात येईल व मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ व महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या तरतुदीनुसार संबंधिताविस्त्र विहीत कार्यवाही करण्यात येईल.
- १) मंजुर बांधकाम नकाशाप्रमाणे बांधकाम न केल्यास.
  - २) मंजुर बांधकाम नकाशे व प्रारंभ पत्रातील नमुद सर्व अटी व शर्तीचे पालन होत नसल्याचे निर्दर्शनास आल्यास.
  - ३) प्रस्तावित जागेचे वापरात महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ व इतर अधिनियमान्वये प्रस्तावाखालील जागेच्या वापरात बदल होत असल्यास अथवा वापरात बदल करण्याचे नियोजित केल्यास.
  - ४) महानगरपालिकेकडे सादर केलेल्या प्रस्तावात चुकीची माहिती व विधी ग्राहयता नसलेली कागदपत्रे सादर केल्यास व प्रस्तावाच्या अनुषंगाने महानगरपालिकेची दिशाभूल केल्याचे निर्दर्शनास आल्यास या अधिनियमाचे कलम २५८ अन्वये कार्यवाही करण्यात येईल.

- २०) प्रस्तावीत इमारतीमध्ये तळमजल्यावर स्टिल्ट (Stilt) प्रस्तावीत केले असल्यास स्टिल्टची उंची मंजुर बांधकाम नकाशाप्रमाणे ठेवण्यात याची व या जागेचा वापर वाहनउत्थासाठीच करण्यात यावा.
- २१) मंजुर विकास योजनेत विकास योजना रस्त्याने / रस्ता संदीकरणाने बाधीत होणारे क्षेत्र ८३२,४६ चौ.मी. महानगरपालिकेकडे हस्तांतर केले असल्याने व हया हस्तांतर केलेल्या जागेच्या मोबदल्यात आपणांस अतिरिक्त चटई क्षेत्रांचा लाभ/ मंजुरी देण्यात आली असल्याने सदरचे क्षेत्र कायमस्वस्यी खुले, मोकळे, अतिक्रमणविरहीत ठेवण्याची जबाबदारी विकासकाची राहील. तसेच या जागेचा मालकी हक्क इतरांकडे कोणत्याही परिस्थितीत व केवळाही वर्ग करता येणार नाही. तसेच या क्षेत्राचा इतरांकडून मोबदला आपणांस इतर संबंधितास व धारकास स्विकारता येणार नाही.
- २२) मंजुर बांधकाम नकाशातील १५.० मी. पेक्षा जास्त उंचीचे इमारतीचे अग्निशमन व्यवस्थेबाबत सक्षम अधिकाऱ्याचे 'ना हरकत प्रमाणपत्र' सादर करणे बंधनकारक आहे.
- २३) मंजुर रेखांकनाच्या जागेत विद्यमान इमारत तोडण्याचे प्रस्तावीत केले असल्यास विद्यमान बांधकामक्षेत्र महानगरपालिकेकडून प्रमाणीत करून घेतल्यानंतर विद्यमान इमारत तोडून नवीन बांधकामास प्रारंभ करणे बंधनकारक आहे.
- २४) प्रस्तावातील इमारतीचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर नियमाप्रमाणे पुर्ण झालेल्या इमारतीस प्रथम वापर परवाना प्राप्त करून घेणे व तदनंतरच इमारतीचा वापरासाठी वापर करणे अनिवार्य आहे. महानगरपालिकेकडून वापर परवाना न घेता इमारतीचा वापर चालु असल्याचे निर्दर्शनास आल्यास वास्तुविशारद, विकासक व धारक यांच्यावर व्यक्तीशः कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
- २५) पुर्नविकसीत / नव्याने पुर्ण होणा-या इमारतीमध्ये विद्यमान रहिवाशांना सामावून घेण्याची कायदेशीर जबाबदारी वास्तुविशारद, विकासक व धारक यांची राहील. याबाबतची सर्व कायदेशीर पुरता ( विकासकाने रहिवाशांसोबत करावयाचा करारनामा व इतर बाबी) विकासकाने /धारकाने करणे बंधनकारक राहील.
- २६) या मंजुरीची मुदत दि.२५/०९/२०१५ पासून दि.२५/०९/२०१६ पर्यंत राहील. तदनंतर महाराष्ट्र प्रावेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे तरतुदीनुसार विहित कालावधीसाठी नुतनीकरण करण्यात येईल अन्यथा सदरची मंजुरी कायदेशीररीत्या आपोआप रद्द होईल.
- २७) सदरच्या आदेशातील नमूद अटी व शर्तीचे पालन करण्याची जबाबदारी अर्जदार, वास्तुविशारद, विकासक, अधिकार पत्रधारक, बांधकामपर्यवेक्षक स्ट्रक्चरल अभियंता व धारक यांची राहील.
- २८) सदर जागेच्या मालकीबाबत व न्यायाल्यात दावा प्रलंबीत नसल्याबाबत आपण प्रतिज्ञापत्र दि.२१/१०/२०१४ रोजी दिलेले आहे. याबाबत काहीही विसंगती आढळून आल्यास दिलेली परवानगी रद्द करण्यात येईल.

२९) यापूर्वी पत्र क्र. .... दि. .... अन्वये

/पासोवतच्या मंजूर रेखांकनात प्रस्तावित केलेल्या इमारतीचे बांधकाम खालीलप्रमाणे भवादित ठिकूतय  
त्यानुसार कार्यान्वयीत करणे बंधनकारक राहिल.

अ.क्र.	इमारतीचे नाव/प्रकार	संख्या	तळ + मजले	प्रस्तावित बांधकाम क्षेत्र- चौ.मी.
१	<u>भूखंड प्रकार अे</u>	१		
२	२	१	पार्ट तळ + ७ पार्ट तळ + ५	२३७४.२६ १४०३.६८
३	<u>भूखंड प्रकार बी</u>	३	पार्ट स्टिल्ट + ७	१०३५.७३
एकूण				४८१३.६७ चौ.मी.

३०) यापूर्वीचे पत्र क्र. मिभा/मनपा/नर/१३६९/२०१३-१४, दि. २३/०७/२०१३  
अन्वये दोगायात आलेली मंजूरी रद्दव करण्यात घेत आहे.

३१) जागेवर रेन वॉटर हार्वेस्टीगची व्यवस्था करणे तसेच अग्निशमन व्यवस्था करणे व  
अग्निशमन विभागाकडील नाहरकत दाखला सादर करणे आपणावर बंधनकारक राहिल.

३२) प्रस्तावित इमारतीसाठी भोगवटा दाखल्यापूर्वी प्रती सदनिका १०० लिटर या क्षमतेची सौर उर्जा  
वरिल पाणी गरम करण्याची व्यवस्था (सोलार वॉटर हिटिंग सिस्टीम) बसवून कार्यान्वयीत करणे  
व त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडील नाहरकत दाखला सादर करणे आपणावर  
बंधनकारक राहिल.

३२) भोगवटा दाखल्यापूर्वी वृक्ष प्राधिकरणाकडील नाहरकत दाखला सादर करणे बंधनकारक राहिल.  
३३) भोगवटा दाखल्यापूर्वी अग्निशमन विभागाकडील तात्पूरता नाहरकत दाखल्यामधील अटीशतीची पूर्तता

करून अंतिम नाहरकत दाखला सादर करणे बंधनकारक राहिल.

३४) भोगवटा दाखल्यापूर्वी विकास योजना रस्त्याने बाधीत क्षेत्राचा नोंदवणीकृत करारनाऱ्यासह मिरा भाईदर  
महानगरपालिकेच्या नावेचा निर्विवाद ७/१२ उतारा सादर करणे बंधनकारक राहिल.

३५) विकास नियंत्रण नियमावलीतील विनियम ९ मधील टेबल नं. ३(1)(b) नुसार १६.७६ चौ.मी. च्या २३ सदनिका  
मिरा भाईदर महानगरपालिकेकडे भोगवटा दाखला प्राप्त करणे साठी अर्ज सादर करणे पूर्वी महानगरपालिकेस  
हसतांतरीत करणे आपणावर बंधनकारक राहिल.

३६) जमिनधारक / विकासकाने महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ नुसार आवश्यक असलेले  
अकृषिक परवानगी प्राप्त करून घेणे व त्यामधील अटीशतीचे पालन करणे बंधनकारक राहिल.

३७) आपण सादर केलेल्या दि. २७/१०/२०१४ रोजीच्या हमीपत्राचे पालन करणे आपणावर बंधनकारक राहिल.

३८) महाराष्ट्र प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २६३ अन्वये भोगवटा दाखला घेणे  
आपणावर बंधनकारक राहिल.

३९) इमारत पुर्ण झाल्यानंतर बांधकाम परवानगी मधील नमुद अटी.व शर्तीचे पालन केल्याशिवाय  
बांधकाम पुर्णत्वाचे प्रमाणपत्र व भोगवटा दाखला देण्यात येणार नाही. अटीची पूर्तता न  
केल्यास महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ व मुंबई प्रांतिक महानगरपालिका  
अधिनियम १९४९ अन्वये विकासकावर गुरुा नोंद करून पुढील कार्यवाही करण्यात येईल.

४०) पौहोच रस्त्याखालील जागा संपूर्ण नंदीविद्ये पक्क्या स्वरूपामध्ये विकसीत करून सार्वजनिक वापरासाठी  
विनातकास निरंतरपणे खुली ठेवणे बंधनकारक राहिल.

४१) मा. शासनाच्या दि. २२/०८/२०१४ रोजीच्या नियर्याप्रमाणे जागेवर बांधकाम सुरु झाले  
पासून १ महिन्याच्या आत महसूल विभागास लेखी स्वरूपामध्ये कळविणेसह १ महिन्याच्या  
आत रुपांतरित कराची रक्कम शासनजमा करून त्यानंतर आवश्यक कागदपत्राची पूर्तता  
करून रानदेसाठी विहित नमुन्यात अर्ज करणे आपणावर बंधनकारक राहिल.

मनपा/नर/३९४४/२०५४/१५।

दि. २८/०९/२०१५

आयुक्त २१/११/१५  
मिरा भाईदर-महानगरपालिका



प्रत - माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी

१) प्रभाग अधिकारी

प्रभाग कार्यालय क्र.

२) कर निधारक व संकलक अधिकारी

कर विभाग